

- ३४.पाठ्य भागातील दिलेल्या घटक / बाबींचे /आकृतीचे वर्णन चुकीच्या पद्धतीने सांगतो.
- ३५.केलेल्या कृतीचा क्रम सांगता येत नाही.
- ३६.केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो.
- ३७.दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी योग्य साहित्य निवडता येत नाही.
- ३८.साहित्य निष्काळजी पणे हाताळतो.
- ३९.सुचविलेल्या मातीच्या वस्तूचा तयार करता येत नाही.
- ४०.मातीच्या वस्तू बनविण्यात रस घेत नाही.
- ४१.शालेय सुशोभन करताना कामात रस घेत नाही.

विषय - शारीरिक शिक्षण

- १.दररोज नियमितपणे व्यायाम करतो.
- २.दररोज कोणता तरी एक खेळ खेळतो.
- ३.नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो.
- ४.खेळ व विश्रांतीचे महत्त्व पटवून देतो.
- ५.चौरस आहार घेण्याबाबत जागरूक राहतो.
- ६.व्यामाचे फायदे इतरांना पटवून देतो.
- ७.आरोग्यदायी जीवनशैली मुले आजारी पडत नाही.
- ८.वाईट सवयी कशा घातक आहेत इतरांना सांगतो.
- ९.वाईट सवयी व व्यसनापासून स्वतः दूर राहतो.
- १०.कोणत्याही खेळत स्वतःहून भाग घेतो.
- ११.स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो.
- १२.खेळाडू वृत्तीने पर्यटक खेळ चुर्सीने खेळतो.
- १३.दारारीज प्राणायाम नियमितपणे करतो.
- १४.दररोज किमान एक तरी आसन करतो.
- १५.दररोज रात्री झोपण्यापुर्वी दात घासतो.
- १६.नखे व केस नियमित कापतो.
- १७.स्वतःच्या पोशाख बाबत अतिशय दक्ष असतो.
- १८.प्रामाणिक पण व खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहेत.
- १९.एरोबिक्स चे प्रकार मन लाऊन करतो.
- २०.विविध आरोबिक्स ची कृती स्वयंप्रेरणे ने करतो.

- २१.दूरदर्शन वरील खेळाचे सामने आवडीने पाहतो.
- २२.विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो.
- २३.कोणत्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो.
- २४.आवडत्या खेळाची संपूर्ण माहिती अचूकतेने देतो.
- २५.पारंपरिक खेळाचे स्पष्ट करतो.
- २६.सुदृढ शरीर सुदृढ मन हे पटवून देतो.
- २७.क्रिडागणाशी चांगल्या सवयी सांगतो.
- २८.सुचविलेला व्यायाम प्रकारा संदर्भाने योग्य व समपर्क माहिती देतो.
- २९.सुचविलेला व्यायाम संदर्भात अचूक माहिती देतो.
- ३०.सुचविलेल्या आसन प्रकाराचे विविध उपयोग सांगतो.
- ३१.सुचविलेल्या आसन प्रकारचे विविध उपयोग अचूक सांगतो.
- ३२.खेळलेल्या खेळासंदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.
- ३३.खेळलेल्या खेळासंदर्भाने स्वतःचा उदाहरणासह अनुभव सांगतो.
- ३४.सुचविलेले व्यायाम प्रकारचे / आसनाचे योग्य मुद्रासह वर्णन करतो.
- ३५.व्यायाम प्रकार व आसनाची कृती कशी केली ते सांगतो.
- ३६.सुचविलेल्या व्यायाम प्रकारचे / आसनाचे आवश्यक मुद्दे वर्णन करून सांगतो.
- ३७.विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.
- ३८.विचारलेल्या प्रश्नांची अचूक, स्पष्ट व योग्य स्वरूपात उत्तरे देतो.
- ३९.आवडत्या खेळाचे नियम / सुचविलेल्या खेळाचे नियम अचूक व स्पष्टपणे सांगतो.
- ४०.आवडत्या खेळाचे नियम / सुचविलेल्या खेळाचे नियम सर्व नियम व्यवस्थित सांगतो.
- ४१.खेळ खेळताना / मनोरा कृती करताना /आसने व व्यायाम प्रकार करताना कोण कोणत्या दक्षता घ्याव्या ते सांगतो.
- ४२.खेळ खेळताना / मनोरा कृती करताना /आसने व व्यायाम प्रकार करताना दक्षता घेणे का गरजेचे आहे हे सांगतो.